

धार्मिक स्थळांच्या बांधकामास सुरुवात  
करण्यापूर्वी गृह विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र  
प्राप्त करून घेण्याबाबत.

### महाराष्ट्र शासन

### गृह विभाग

शासन परिपत्रक क्रमांक-सीटीएम १००९/प्र.क्र.६०९/विशा-१ब,  
गृह विभाग, दुसरा मजला, मादाम कामा रोड, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२,  
दिनांक ०७ मे, २०१८.

- वाचा:** १) शासन परिपत्रक, गृह विभाग, क्रमांक - सीटीएम २०००/प्र.क्र.२४/विशा-१ब,  
दिनांक ७ जून, २०००.  
२) शासन परिपत्रक, गृह विभाग, क्रमांक - सीटीएम १००९/प्र.क्र.६०९/विशा-१ब,  
दिनांक २३ नोव्हेंबर, २००९.

### परिपत्रक

धार्मिक स्थळाचे अनधिकृत बांधकामास आळा घालण्याच्या दृष्टीने संदर्भाधीन दिनांक ७ जून, २००० व दिनांक २३.११.२००९ च्या परिपत्रकाअन्वये दिलेले निर्देश पुढीलप्रमाणे सुधारण्यात येत आहेत.

- १) महानगरपालिका क्षेत्रातील धार्मिक स्थळाचे नवीन बांधकाम, वाढीव बांधकाम वा पुर्नबांधणीचे प्रस्ताव संबंधित महानगरपालिका आयुक्तांनी बांधकामाच्या आराखड्यास प्रशासकीय व तांत्रिक मान्यता देण्यापूर्वी प्रशासकीय विभाग म्हणून नगरविकास विभागास पाठवावेत.
- २) नगरपालिका/नगरपंचायत क्षेत्रातील धार्मिक स्थळाचे नवीन बांधकाम, वाढीव बांधकाम वा पुर्नबांधणीचे प्रस्ताव संबंधित जिल्हाधिका-यांनी बांधकामाच्या आराखड्यास प्रशासकीय व तांत्रिक मान्यता देण्यापूर्वी प्रशासकीय विभाग म्हणून नगरविकास विभागास पाठवावेत.
- ३) ग्रामपंचायत क्षेत्रातील धार्मिक स्थळाचे नवीन बांधकाम, वाढीव बांधकाम वा पुर्नबांधणीचे प्रस्ताव संबंधित जिल्हाधिका-यांनी बांधकामाच्या आराखड्यास प्रशासकीय व तांत्रिक मान्यता देण्यापूर्वी प्रशासकीय विभाग म्हणून महसूल व वन विभागास पाठवावेत.
- ४) नगर विकास / महसूल व वन विभागाने प्राप्त प्रस्ताव परिपूर्ण असल्यास कायदा, सुव्यवस्था व रहदारीच्या अनुषंगाने गृह विभागाकडे अनौपचारिक संदर्भाद्वारे ना-हरकत प्रमाणपत्राची मागणी करावी.
- ५) गृह विभाग संबंधित पोलीस आयुक्त / पोलीस अधिक्षक / पोलीस महासंचालक यांच्याकडून अभिप्राय प्राप्त करून घेवून -ना-हरकत प्रमाणपत्राबाबत निर्णय घेईल.
- ६) गृह विभागाकडून कायदा, सुव्यवस्था व रहदारीच्या अनुषंगाने ना-हरकत प्रमाणपत्र संबंधित प्रशासकीय विभागास पाठविण्यात येईल.
- ७) गृह विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त केल्याशिवाय कोणत्याही धार्मिक स्थळाचे बांधकामास / वाढीव बांधकामास / दुरुस्तीस / पुर्नबांधणीस सुरुवात करण्यात येऊ नये.

८) सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक क्र. २०१८०५१०१५३४५७७७२९ असा आहे. हे परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने सांक्षकित करुन काढण्यात येत आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( विजय पाटील )

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. प्रधान सचिव, नगरविकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
२. प्रधान सचिव, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई.
३. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
४. सर्व विभागीय आयुक्त.
५. सर्व महानगरपालिका आयुक्त.
६. सर्व पोलीस आयुक्त.
७. सर्व जिल्हाधिकारी.
८. सर्व जिल्हा पोलीस अधिक्षक.
९. सर्व मुख्यधिकारी, नगर पालिका / नगरपंचायत
१०. निवड नस्ती (विशा-१ब)